

trading members are hereby advised to odge immediately complaints, if any, against the above mentioned trading members on or before the last date for filing complaints as mentioned above and no such complaints filed beyond this period will be entertained by the Exchange against the above mentioned trading members and it shall be deemed that no such complaints xist against the above mentioned trading members or such complaints, if any, shall be deemed to have been waived. The complaints filed against the above-mentioned trading members will be dealt with in accordance with the Rules, Bye-laws and Regulations of the Exchange/ NCL. The complaints can be filed online at www.nseindia.com>Domestic Investors>Complaints>Register an E-complaint. Alternatively, the complaint forms can be downloaded from www.nseindia.com> Domestic Investors>Complaints>Register a complaint offline> Complaints against Trading Members or may be obtained from the Exchange office at Mumbai and also at

For National Stock Exchange of India Ltd Sd/-Associate Vice President Nifty50

ASPIRA 1

ASPIRA PATHLAB & DIAGNOSTICS LIMITED

CIN:- L85100MH1973PLC289209 Reg. Office: Flat No.2, R.D.Shah Building, Shraddhanand Road, Opp. Railway Station, Ghatkopar (W.), Mumbai -400086 Tel No.: 71975656 ;

email ID: info@aspiradiagnostics.com; website: www.aspiradiagnostics.com; Extract of Audited Financial Results for the year ended March 31, 2023 (Rupees in Lakhs)

		Quarter Ended			Year Ended		
Sr No	Particulars	31.03.2023 (Unaudited)	31.12.2022 (Unaudited)	31.03.2022 (Unaudited)	31.03.2023 (Audited)	31.03.2022 (Audited)	
1.	Total income from operations	340.76	437.34	543.88	1445.69	1954.19	
2.	Net Profit / (Loss) for the period						
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(25.93)	44.08	144.28	(8.87)	445.94	
3.	Net Profit / (Loss) for the period before tax						
	(after Exceptional and/or Extraordinary items)	(25.93)	44.08	144.28	(8.87)	445.94	
4.	Net Profit / (Loss) for the period after tax						
	(after Exceptional and/or Extraordinary items)	(25.93)	44.08	144.28	(8.87)	445.94	
5.	Total Comprehensive Income for the period						
	(Comprising profit/(loss) for the period (after tax)						
	and other Comprehensive Income(after tax)	(20.97)	44.08	145.83	(3.91)	447.49	
6.	Equity Share Capital	1029.30	1029.30	1029.30	1029.30	1029.30	
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown						
	in the Audited Balance Sheet of previous year)	-	-	-	-	-	
8.	Earnings Per Share (of ₹10/- each)						
	(for continuing and discontinued operations) -						
	Basic:	(0.25)	0.43	1.52	(0.09)	4.33	
	Diluted:	(0.25)	0.43	1.52	(0.09)	4.33	

Note:

- The above is an extract of the detailed format of Audited Financial Results for the Year ended March 31, 2023, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the year ended March 31, 2023 is available on the websites of the Stock Exchange(s) and the company's website:- www.aspiradiagnostics.com.
- b. The above result has been reviewed by the Audit Committee and approved by Board of Directors at their meeting held

For and on behalf of the Board For Aspira Pathlab & Diagnostics Limited

Nikunj V. Mange Place:- Mumbai **Executive Director** Date:- May 27, 2023 DIN. 08489442

Super Spinning Mills Limited

CIN:L17111TZ1962PLC001200

REGD. OFFICE: "ELGI TOWERS", P.B. NO. 7113, 737-D, GREEN FIELDS, PULIAKULAM ROAD, COIMBATORE - 641 045. Telephone No.: 0422-2311711 Fax No.: 0422-2311611 E-mail ld: investors@ssh.saraelgi.com Website: www.superspinning.com

Extract of audited Financial Results for the Quarter and year ended March 31, 2023 under Ind AS

	Particulars	Quarter ended March 31, 2023 *(audited)	Year to date figures March 31, 2023 (audited)	Quarter ended March 31, 2022 *(audited)	Year to date figures March 31, 2022 (audited)
Ţ.	1 Total Income from Operations	1,759.53	8,571.86	2,464.24	9,429.42
ľ	Net Profit/ (Loss) for the period (before tax and exceptional items) Net Profit/ (Loss) for the period before tax (after	(301.61)	(1,321.69)	(17.99)	312.86
4	exceptional items and profit/loss from discontinued operations) Net Profit/ (Loss) for the period after tax (after	(847.18)	(1,810.37)	(18.07)	800.02
	exceptional items and profit/loss from discontinued operations) 5 Other comprehensive income (net of tax) 5 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other	(781.01) -	(1,956.38)	282.13 (46.94)	83.56 (46.94)
	Comprehensive Income (after tax)] 7 Equity Share Capital (face value of Rs.1 per share) 8 Reserves (excluding Revaluation Reserve) 9 Earnings Per Share (of Rs.1/- each)	(781.01) 550.00 -	(1,956.38) 550.00 8,424.22	235.20 550.00 10,380.61	36.62 550.00 10,380.61
	(for continuing and discontinued operations) a. Basic b. Diluted	(1.42) (1.42)	(3.56) (3.56)	0.51 0.51	0.15 0.15

Notes:

- The above financial results for the quarter and year ended March 31, 2023 as reviewed and recommended by the Audit committee of the Board, has been approved by the Board of Directors at its meeting held on May 27, 2023. The above results are audited by the statutory auditor of the Company. The report of statutory auditor is unqualified
- *The figures for the quarter ended March 31, 2023 and March 31, 2022 are the balancing figures between audited figures in respect of the full financial year and unaudited published figures in respect of the financial results up to the third quarter of the respective financial years.
- The above is an extract of the detailed format of the audited financial results for the quarter and year ended March 31, 2023 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Obligations Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the audited Financial Results for the Quarter and year ended March 31, 2023 are available on the website of the BSE Limited and National Stock Exchange Limited i.e. www.bseindia.com and www.nseindia.com, the Stock Exchanges where the Company's shares are listed and on the website of the Company i.e., www.superspinning.com
- The Company's main business segments namely "Textiles" and "Rental services" meet the reportable segment thresholds given in Ind AS 108 "Operating Segments" and hence disclosed respectively. This reporting complies
- with the Ind AS segment reporting principles. To facilitate comparison, figures of the previous year have been rearranged/regrouped/recast wherever necessary.

Place · Coimbatore

Date: May 27, 2023

For Super Spinning Mills Limited Sumanth Ramamurthi Chairman and Managing Directo

KERALA WATER AUTHORITY

e-Tender Notice Tender No: 39, 40/2023-24/KWA/PHC/D5/TVM, 24/2023-24/KWA/PHC/D5/TVM (RT1) Tender No : 39, 40/2023-24/KWA/PHC/D5/TVM, 24/2023-24/KWA/PHC/D5/TVM (RT1)

AMRUT 2.0 - Providing FHTCs for all wards Coverage as Phase-II) under Kazhakoottam KWA section

under Kazhakoottam KWA section-AMRUT 2.0 - Providing FHTCs to attain full coverage of all wards unde

Palayam KWA Section- 3) KIIFB-Replacement of Existing damaged 315 mm HDPE pipes with 350 mm

DI K9 from Observatory to Ayurveda College Junction-(Balance work)-Pipeline Work.

EMD : Rs. 1,00,000/- each. Tender fee : Rs. 9,759/- each

Last Date for submitting Tender 05.06.2023 03:00 pm

Phone: 04712322303, Website: www.kwa.kerala.gov.in, www.etenders.kerala.gov.in Superintending Engineer PH Circle, Thiruvananthapur KWA-JB-GL-6-370-2023-24



Castrol India Limited

CIN: L23200MH1979PLC021359 Registered Office: Technopolis Knowledge Park Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai 400 093 Website: www.castrol.co.in Tel: (022) 66984100 Fax: (022) 66984101 Email Id: investorrelations.india@castrol.com

(For the attention of Equity Shareholders of the Company)

Notice is hereby given pursuant to the provisions of Section 124 of the Companies Act, 2013 ("Act") read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("Rules") as amended, the Company is required to transfer all shares in respect of which dividend has not been paid or claimed by the shareholders for seven consecutive years or more, to the Investor Education and Protection Fund (IEPF) Account.

In pursuance of the said Rules, the Company is in process of communicating individually with the concerned shareholders whose shares and unpaid / unclaimed dividends thereon for the year 2016 and onwards are liable to be transferred to the IEPF Account, for taking appropriate action. The Company is also in process of uploading details of such shareholders on its website at www.castrol.co.in

Notice is also hereby given to all such shareholders to make an application to the Company/Registrar on or before 10 August 2023 with a request for claiming unpaid Interim Dividend for the Financial Year ended 31 December 2016 onwards so that the unpaid / unclaimed dividend and shares are not transferred to the IEPF. It may be noted that if no response or claim is received by the Company or the Registrar on or before 10 August 2023. the Company will be constrained to transfer such unpaid dividend and shares to the IEPF Authority, without any further notice.

Concerned shareholders may note that both the unpaid/unclaimed dividend and the shares transferred to IEPF Authority including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back by them from IEPF Authority after following the procedure prescribed by the Rules. Shareholders may note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF Authority pursuant to the Rules.

Pursuant to SEBI Circular No.SEBI/HO/MIRSD/MIRSD RTAMB /P/CIR/2021/655 dated 3rd Nov 2021, we request the shareholders holding shares in physical form to kindly update their PAN, Nomination, Bank and other KYC details, if not done already, for processing any service request by the RTA. The procedure to be followed in this regard can be found on the website of the Company at https://www.castrol.com/enin/ india/home/investors/information-for-shareholders.html.

The shareholders holding shares in physical form are also requested to dematerialize their holding in the Company for a seamless transfer of securities in future.

In case the shareholders have any queries on the subject matter, they may contact the Company's Registrar and Transfer agents, KFin Technologies Limited., Unit: Castrol India Limited Selenium Tower- B, Plot No 31-32 Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500 032, Toll free No.:1800-3094-001, Email: einward.ris@kfintech.com.

For Castrol India Limited

Place: Mumbai Date: 29 May 2023

Hemangi Ghag **Company Secretary and Compliance Officer**

YES! GET READY FOR MORE WITH CUPID





OUR PRODUCT RANGE

- | | MALE CONDOM 7 | FEMALE CONDOM
- **WATER BASED**
- LUBRICANT
- **IN VITRO** 4 | DIAGNOSTICS (IVD) KITS



Manufacturer & Exporter of Male Condoms, Female Condoms, Water Based Lubricant and In Vitro Diagnostics (IVD)

A-68, M.I.D.C. (Malegaon), Sinnar, Nashik-422 113, Maharashtra, India, Tel No.: +91 2551 230280 / 230772, Fax: +91 2551 230279

CIN No.: - L25193MH1993PLC070846

E-mail: cs@cupidlimited.com Website: www.cupidlimited.com

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31st MARCH, 2023 (Rs. in Lacs except EPS) OLIABTED ENDED VEAD ENIDED

SD		QUARTER ENDED			YEAR ENDED	
SR.	PARTICULARS	31.03.2023	31.12.2022	31.03.2022	31.03.2023	31.03.2022
No.		(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)
1	Total income	4,348.77	4,291.54	3,242.62	16,409.69	13,704.73
2	Net Profit for the period (before Tax,	1,119.01	1,321.93	676.62	4,231.90	2,452.10
	Exceptional and Extraordinary items)					
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and Extraordinary items)	1,119.01	1,321.93	676.62	4,231.90	2,452.10
4	Net Profit for the period after tax	833.55	1,003.33	418.85	3,158.28	1,727.94
5	Total Comprehensive Income for the period	827.89	996.65	430.83	3,145.94	1,733.80
Α	Paid up Equity Share Capital	1,333.80	1,333.80	1,333.80	1,333.80	1,333.80
В	Reserves excluding Revaluation Reserve as per balance sheet	ı	I	ı	15,378.54	12,884.80
C	Earnings Per Share (Face Value of Rs. 10/- each)					
	i] Basic (Amount in INR)	6.25	7.52	3.14	23.68	12.95
	ii] Diluted (Amount in INR)	6.22	7.52	3.14	23.57	12.95

Note: 1] The above is an extract of the detailed format of Quarterly and Annual Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on company's website at www.cupidlimited.com and on the websites of the Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com

21 Final Dividend for FY 2022-23 of Rs. 3.00 Per equity share (30%) is recommended by the Board of Directors. For CUPID LIMITED

Place: Mumbai Date: 27th May, 2023

(Rs. in Lakhs except EPS)

Jandhyala L. Sharma **Independent Director**



BUILDING A STRONGER FUTUR

TRANSMISSION LINE TOWERS | SOLAR MODULE MOUNTING STRUCTURE | EPC



EXTRACTS OF AUDITED STANDALONE / CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER / YEAR ENDED 31 MARCH, 2023

Deutierdeus		St	Consolidated			
Particulars	Quarter ended		Year ended		Year ended	
	31-Mar-23	31-Mar-22	31-Mar-23	31-Mar-22	31-Mar-23	31-Mar-22
Total Income from operation	29,569.68	20,174.61	1,00,242.01	69,308.73	1,00,729.44	72,108.98
Net Profit/(Loss) for the quarter/						
year ended (before tax, exceptional/						
extraordinary item)	1,969.87	920.15	5,446.32	4,253.68	5,470.06	4,225.18
Net Profit/(Loss) for the quarter/						
year ended before tax (after	4 005 07	000.45	E 004 00	4.050.00	5 405 F7	4 005 40
exceptional/extraordinary item)	1,905.37	920.15	5,381.83	4,253.68	5,405.57	4,225.18
Net Profit/(Loss) for the quarter/						
year ended after tax (after exceptional/extraordinary item)	1.460.47	767.11	4.009.47	3,181,42	4.025.43	3,145.68
Total Comprehensive Income for the	· ·	707.11	4,009.47	3,101.42	4,025.45	3,145.00
quarter/year ended (Net of Tax)	1,452.52	839.75	4,001.52	3,254.06	4.017.49	3,218.32
Equity Share Capital	3,157.05	2.857.05	3,157.05		3,157.05	2.857.05
Reserves (Excluding	3,137.03	2,007.00	3,137.03	2,007.00	3,137.03	2,007.00
Revaluation Reserve)			36.832.42	25,288.89	36,894.25	25,343.12
Earning per Share (in Rs.)			30,032.42	20,200.00	30,034.23	20,040.12
Basic	0.48	0.27	1.32	1.11	1.33	1.14
			-			
Diluted	0.48	0.27	1.32	1.11	1.33	1.14

- The above is an extract of detailed format of Audited Financial Results filed with stock exchanges under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited Results are available on the stock exchange websites viz. www.nseindia.com & www.bseindia.com and on the Company's website www.salasartechno.com.
- The above audited Standalone Financial Results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meetings held on 27th May 2023. These results have been audited by the Statutory Auditor of the Company who has issued an unqualified opinion thereon.
- These results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act 2013 and other recognized accounting practice and policies to the extent applicable.
- The Board of Directors of the Company at its meeting held on 27-May-2023 have recommended a final dividend of 10.00% of face value as on record date for the financial year 2022-23, which is subject to the approval of shareholders at the ensing Annual General Meeting.
- Figures for the previous period/year have been regrouped whereever necessary, to confirm to the current period's

For Salasar Techno Engineering Ltd.

Alok Kumar **Managing Director** DIN: 01474484

Date: 27.05.2023 Place: Noida

SALASAR TECHNO ENGINEERING LIMITED

CIN: L23201DL2001PLC174076 Regd office: E-20, South Extension I, New Delhi-110049, Tel: +91-11-41648566/8577, E-mail id: compliance@salasartechno.com, Website: www.salasartechno.com



काश्मीरचे भिजत घोंगडे



जम्मू-काश्मीरला जागतिक आकर्षणाचा केंद्रबिंद् बनवायासाठी भारत प्रानाणिक प्रयत्न करत

आहे; मात्र ३७० कलम रद्द करून आज चार वर्षे पणं होत असताना देखील. जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याबावतचे भिजत घोंगडे अद्यापही तसेच सहिले आहे.

शेखर गुप्ता



र-तस्य ज्ञापका रह-स्टब्स दक्षान या गर्यक्ता क्रारा जनकर होती यार संकुत प्रद्वान्य युख्या परिस्तन्य ज्ञापनायकरण क्रायस अपस्तेन्य पान रेडापैकी नार वेडाच्या प्रतिनिधींचा समझेश करें, त्याच्याणी युरेपीय युद्धे आस्य जुणातील एयोग मोडे मुस्तिय मुरपांच यह आहं जगाति एवान पांड प्रोहरून यह अक्टोल्प इंटिनियाला सक्त्यों हेवाँठ या पांचरत इंटि टाक्ने होती समृत्ये, गग्नेल अ कर्षार्थ्या कम्मुकालंग्या अम्मेला बावस्यत इंटिंग्स इंटिनियाल पांड पांड हाती अहे. हो नक्कोच सम्बात्मक बाद असून, आत्मा लग्न पांचर केत्रत पांडिन, ताल स्वत्याचे आहे होत्राहीत्या मुख्यांची इतक करणायही करता स्वता करे

अधि तानि जामन्त्रे दिरोले आणे, चीन कणि तुन्ती है ऐस, अन्युक्तर्भारतामा अस्यान कर्यान कर्यान प्रेट स्म्ब्लमुट दुर्स त्यान ब्राह्मण करले हों, तीन महत्यपूर्व अस्त पट्टे या परिचेश अनुनिध्य प्रिक्त है प्रकारमाध्य होंदे. त्यांको सीचे अपन हा सेत में न्यान मा अस्त्राह्मण अस्त्र क्या सेत यो है पिनेस होते. या आपाई स्वत्य मेंप्यान्त्रस्थी साम्योग मार्गिक १- वर्षामाम् सीचे अनुनिध आणि मजतन् ग्रीस्थेय १- वर्षामाम् सीचे अनुनिध आणि मजतन् ग्रीस्थेय

रूप वाशासन् तो हा अट्या आणि भवतान द्वीस्थय स्वेत आर्या स्ते क्ष्माने रहिले आहे, प्रमाने आमान रेखील भवताना कुर कि लाहे. इतित बन्दा गेलाचने हारूपन तुनीपमाने हरिता शासक कहारावावकी बळ्ळेले जही. भारताने इतित असमी स्वेत हे अस्यो भनेत शत्नुत होता अस्यान असमी स्वेत है असमी है जहां सुनिता आस्या

व्यवस्थात । स्थाप प्रमुख अतिथा हात. भग अस अवनामा देखील होत्री हा कारपी। लगतन्या इस्लापिक अहकार्य रोपेडरच्या (ओलायनई) भागक बण्यकृतिका बळो पहला; या मामचे करण कार्य असावे?

बळी पहला, या मामणे करण बात आमा ? कारणियां के मोला बार परिचार मात्री राष्ट्रीयां अनुस्यक्तियां परिकारित बीलाई एकन केले. होते, एवंचे परस्तु प्रीती मात्राल मुझे हत्यारे वाले या अनुस्यक्तियां में पंचान सुरक्ता परिकारित करावें कर्ता परिचार कारणे परिचार मात्राल हैंगा त्यार्थ से मात्राल परिचार करावें करावें मात्राल हैंगा त्यार्थ से मात्राल हैंगा करावें करावें करावें करावें करावें करावें कर अस्तित्य स्वार्थ मात्राल हैंगा मात्राल हैंगा मात्राल हैंगा मात्राल हैंगा मात्राल सेंगा स्वार्थ करावें करावें कर अस्तित्य स्वार्थ मात्राल हैंगा मात्राल सेंगा स्वार्थ करावें कराव

करणार चेत्रे झालेल्या परिवरणच्ये अनुवर्धका सहागे यामागे पाविस्तानचा काही चेशिष्ट हेतु होता. पाकिस्तान्ते यसाव्या दिलेल्य सीराज्यके "आपदी राहणे यागणे गानिस्तानमा बाही चिहिए हेतु हुनेता, गानिस्तानमे त्यानणे त्यानणे व्यानणे व विवासित विकासित्य निर्मान व विवासित्य विवासित्य कर्मा व्याप्त व्याप्त अस्तित्य होते स्वाह हाते. वम्मु-व्यक्षीरच मुख निकलं काल्यामाव्यस पायती वर्षे आपारी केरले असली परि वेखीन, गाउँपाही विकास सावश वर्षे वेदाल चुक लगार असल्यचे



यटनारमक बदल करून, भारतान एक रूपा अध्यापाल सुरुवात केर्रा आहे, यत कार्तील संक गर्छ, विशेषतः लम्-कार्यसम्बं पानाभू। पुनिभंत सुभरमा दिल्य अहे. असे असलेतरी देखीत अहराही बाह्रे फल्चपूर्ण संसीतः कार कले अन्यायस्थक शहे. याँकी सर्वत

परनाची बच प्रापंते जाए-छाप्रोत्स्य न्वतंत्र भारताचा वाच कांगा, उन्मूर्याक्षमाल न्याय राज्याचा दवो, यादतिक पाद्मा कांग्रभाग गाँदीने उन्मू-काक्षमाला करते राज्याचा दवो देणकावत शांवि तेथे नव्यते न्यिदमुका देण्याकाका विधान केले होते. पद्मु देशालोड समीविक निक्दमुक्तन वाहरे

केत होता न्यु महेर्न राष्ट्रिके अस्त्राना देखीत आग्राम्ड महास्त्रा कार्ड न्यों स्थानके या निवसपुरा सरस्वाल सारेखी नाही, त्यानुळे या निवदणुका न झाल्यास केवल कारिकारेसाठीच नव्हे रह देशवासीयांसाठी देखीत ही बाब निरागानन्क असेल. द्वाचानवानाता इताह हा बाब निर्माणन का तत्तर. दार्च व्हण्याचे कारण कार है चाहाय्याच्ये ठणस्याता इतिहस्तत दोकवाची समीत. १९८९ प्रथ्ये जम्मू-कारणीमध्ये केदा पाकसूत्व्य पुर्द्धारामान ने यह बाहु ठणस्ते, तेम्हा स्वता तीन मुहे

प्राप्तव्याने व्यक्तिय केले जर होते. पहिला परुपये जप्तू कारपरिशय्ये मानवाधिकारीको होगारे हाना, दूसर, रच्यावर लक्क्सके होगारे व्यक्तिसमा आणि विस्ता पहणके वेद्यांत नागरिकामा स्वयमिर्णयाचा अधिकार आणि त्येकशाही नाकरणे, पाकिस्तान हा व्यक्तिकः आणि संक्रमात्री ताकारोः सांकरण हर दूर अंत्राराध्ये स्थार ने प्रेम्ब स्थार्थन स्थार्थनीय स्थार्य स्थार्य स्थार्थनीय स्थार्य स्थार्थिय स्थार्य स्थार्थिय स्थार्य स्थार्य स्थार्य स्थार्थिय स्यार्थिय स्थार्य स्थार्य स्थार्य स्थार्थिय स्थार्य स्थार्य स्थार्य

६. सर्वात पहिली बाब म्हणजे मार्गाल तीन सवार पहिला वाज म्हण्य मागान तान दरकांपण्ये देशाच्या अर्थन्यराष्ट्रेक पिकारेक अळकटी, दूसरी बाब म्हण्ये २० १६ पण्ये, देशान पूर्ण बहुमा असलेले मोदी सरकार स्तेयर आहे आहे. त्यानप्रमणे प्रकारिक स्तारावर चीनवकार निर्माण

गालेख गिएकर, कुद्राच्या गाँत अटकतेला रशिया भाषि भारताची अमेरिकेशो निर्मण झालेली जवलीक. या वर्ष पार्ट्यक्रमीयर जागरिक स्ताप्तर भारतावाटी मिर्मण सारोतरी नकागतमञ स्थिती ही अधनाव आहे िमिष् आरोले नकामान्य स्थिती ही अनुस्त्र आहं. स्माट्टेक कार्मार प्राप्त हिल्ले नगर है करणानी होन प्रोप्त बेट आहं. आण कर्राटिक स्ताब है आत मिट्टाप्पासती रुप्त कर शेपाले आहें, पानेय जिल्ले स्वार्त की नामि तुर्की क्षांत्रका वास्पीतावील १०० इस्पा इन्लिस्कोर, जान्यनीय एताही ह्यूडी प्राप्तिक अर्जिस के तहीं. यह स्माट्टाप्त एताही ह्यूडी समादानी एताही हुए होन्याने टह गहरू .

रिल्लोक्तये यसर जम्म-काश्मीरज राज्यकारभार िरस्तीभ्ये सान ज्ञान-स्वासित राज्यातात्व राज्यातात्व करणायाः स्व दिन्दी च्या अवती तां, तो आगायात्रते उरणायो राज्या आहे. सान्यात्वात्री सान्याच्या आहे. सान्यात्वात्री अत्याच्या व्यक्ति सान्यात्वात्री सान्या सार्वेच्या प्रतिकृति सान्या सार्वेच्या राज्या प्रतिकृति सान्यात्वा सान्यात्री अत्याच्यात्री सान्यात्री सान्यात्र असावला हुनी. त्याचप्रमागे काही देशांनी उपछाणे मेलन पासकले नहीं तर्रे देखील, कारमीरसम्बन्धा मेलून प्रावणि नाई गर्र देखेल, कामांग्यस्थाना वार पास अगिर २०११ तंत्र संवोध्य देखें मेला वार पास अगिर २०११ तंत्र संवोध देखें मेला का प्रावणि का

हवी सर्वांगीण प्रगतीची नीती!

मुणालिनी नानिवडेकर

स्र्वे सद्भवनाच्या उद्यादमावर कश्चिम्मर प्रमुख विदेशे पश्चांनी वहिन्दर रूक्टाच, रिवास आकृत्या विवशी आहेत्या निर्दो आगेगाच्या आक्रमा विश्वी सार्वस्य नितं आणाच्या केर्काराई गम्बत् ११ गुरुकमानमी विशेषाचे सर्वे दा दांती माठी, १५ गम्बत्य गुरुक्य मुख्याकंटमी व स्व्याच्या केर्कारात वृत्वी जनती, नकावान गेड्र मोदे स्वी १८५३ने चन्न चलाने, जानेवी चला निकारित को उत्याचामाठे कुत्वार, कवाचाने आक्रम केर्ड, उत्तेव एक्यों अस्तिन कुत्वार, कवाचाने आक्रम केर्ड, उत्तेव एक्यों अस्तिन कुत्वार, कवाचाने अस्ति काम्यादी, वार्व वेद्धने रांगणे बरोकस्य आहे. एए निवरणुकील सामों जातन भरम्यात आस्त्रायने देग्नानी खोड राज्यकर्त्याना जातन प्रत्यात आस्तात देवनार्वी त्रोड राज्यस्त्रीं साहा आपने हिट्टार्थ के अल्डा आपने हिट्टार्थ के विद्यान के व

प्रसिक्त ग्राहित, स्वाराष्ट्रपुर्व, बंदाराचे वर उबार वीत्मण प्रमाठा आहे, किया अभि यत्माद एकाव प्रमाने किया विचारताचीरे तत्यार असत्यात किया विचार विचार प्रमानण पुरिक्तार, उम्मानण प्रमानेक ग्राहित के कि ग्राहे या क्रियान हो युक्ती क्यादित प्रमान अस्ति स्वार्थ का प्रमान प्रमान प्रमान प्रमान क्यादित आहे, पुरामानी विचेत निम्नी अमोगासमीर स्वाराज्य जार, नुकरण्या स्थाप विभाग सामानिकार पहुंच्छ । अर्थव्यवस्था एक ट्रिकिंग स्रोत्त बरून दासवागाचे स्वान पांडले, है स्वान वेकेंद्र फडमगीय, अशोक कराम यांच्या आर्थकाळवही मोदले हेते. महाविकास अध्याद्ये शाखा वांत्रकाळवां गावत ११. सामान्या शाखा वांत्रका शाखा । सामान्य नामान्य मेंनिहुकू प्राचीन संपाद कार्य में मेंच्य च्या भाग मान्य मा

महाउड्डात पुरस्न स्तेवद यापने असंत रह सिदे-

पराज्यांच्या तुरनेत महार ट्र डूपे आहे, हे सम्बून थेळन पपते उच्चरती क्षणतिल, आंक्ष ग्रेश तीलेगा, विकासह या वीक्षोताल्या वाच्यांनी प्रचाहर होतारिक पूर्वण्युकीयर पर देन प्रमुद्धी आहरी आहे. आरचायांने आरंप साले पप चनांकन्त्रीते आर्थिक हरता नाम्यस्त सामको आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशक नहांचा त्यम आहे. महराशूल अञ्चलांचा सामना कराण क्योल. विसन वाडसाडी मरहाजाड प्रीडमास्ट्रे महत्त्वाबांधी प्रकल्प चेमारे राजनांचे सारवाड प्रीक्षमध्ये स्वरावडीयी अरूप येमा स्वरावडी रूपो अरूपचे आहे. कृतीस्थान सरापूर्ण निर्देश किया रूपो अरूपचे आहे. कृतीस्थान सरापूर्ण जिल्हा किया संकृतिके करेगर. एस्टर पूर्ण विल्हा आय्यान्त्रीत शाव राज्यां गणे दासाया. या आर पुम्पसूर्ण अरूपो बीच्या अर्परेशा भर्जी स्वरीहर. नेवाशेवाचे आसी रिक्रण आहे, प्रावधीन स्वरीहर. स्वरावडीया है इतिहास इतिहरू सराप्ताच्या स्वरावडीया इतिहरू स्वरावडीया झलीन नहीं, नजार फाँ संबले, आहा वारहतर नवीं रंगव पांडे पा। विकासची पांचरे निवेच उज्जानकी आहेत

ाहे, गा विवापण पाक्री विशेष उठवळळ लोहर. विदेश ते प्रणाति प्रणाती के पहिले लिये वार्याणण्या विद्याले प्राप्त होता होता तत्त्व ते वेक्काली केरीकार्य के प्रणाती केरणाता किरूप बाहिर केरणात्री, देश ना स्वत्य के प्राप्त केरणात्र केरणात्री, क्षेत्र मान्य केरणात्र केरणात्र केरणात्र केरणात्र स्वत्य चळचे बाते. त्याचा विवास, प्रणीतन केरणात्र केरणात्र केरणात्र मान्य केरणात्र केरणात्र केरणात्र कारणात्र केरणात्र केरणात मोदंगवातील, त्या पूर्वी होता योजना आयोग, रेव्हा वरून लाभ महाराष्ट्राता कहावेत सामादी प्रचल्न इन्हें पाहिनेत. प्रामतीमाठी पेरक सावलती प्रदात पाइन संग होन तर प्रथमा जावप्राद्ध मोती आहे।

निवडणकीआधी जनगणना नाहीच!

६६ मान र परना मनावेश आहे. देशभारत मधारण १ उधिर ते ५० मधेक २०२० वसका बन्यामा समार्थन अप्ते, दोगरात संधाल १ र रेकिट ते १० मार्थन, १००० राज्या नियम् नायान्य विद्यान संधान अर्थन संध्या अर्थन है। इस स्थान संध्यान अर्थन है। इस स्थान है। इस स्थान संध्यान अर्थन है। इस स्थान संध्यान अर्थन है। इस स्थान संध्यान अर्थन है। इस स्थान संध्यान आर्थ, अर्थना संध्यान आर्थ, देखाना कर्यान है। इस संध्यान आर्थ, इस संध्यान अर्थन संध्यान अर्थन संध्यान अर्थन संध्यान संध्यान

(Castrol

कॅस्टॉल इंडिया लिमिटेड

सीआवर्ष : L23230MH1979PLC021359 नोंद्रणीकृत कार्यालय : टेक्नोपोलीय गॉलेज पाके, महाकली गुंफा मार्ग, iguilga and mail confidential clied a tea, Leptered (yet all 3148) (१,), एंडर्ड - ४०० ०९३. वेबसाइट : <u>www.castrol.co.in दु</u>र : ०१२ - ६६१८४१०० व्यक्त : ०१२ - ८६१८४१०१ इं-मेल : myestorie ations india@castrol.com

सूचना (कंपनीच्या समभाग धारकांचे लक्ष वेधून चेण्यासाठी)

तक वर्षु न प्रधानायाः । काममा कावतः, २०१३ ("कायस्") ज्या अद्वाचेद १९४ ततुर्वी सरावास गुंज्यावृत्तस्य शिक्षण च संश्रण सिर्ध गरिकार्ण (तेषः , तेकार्योक्षण, श्रमात्राण च पदाचा) निम्म, २०१६ ("निम्म") शूर्वाते केरायुत्तस्य, अंत्रज्ञते वृत्तस्य देणातं वेत आ दी, भागायाकोकद्रम सार्याप्त प्रधान कावत्यक्रमात्रस्य अञ्चान (स्वाचाकोक्ष्य) सार्याप्त प्रधान के अभिने क्षात्रस्य गुज्जाव्य तिकार्यक्रमात्रस्य निर्धा (आर्व्यग्रह्म) खाल्यामचे स्थानांत्रस्य कामे आनत्यकः आहे.

ाच्या (आयद्रपाइक) खालायाच्या खंतानाताच करण आवास्त्रक आह. स्वरं निवर्माच्या आयद्यकरेश्वर्तिक ला अगण्याकाचि शेश्वर्य व स्म २०१६ व तात्रपाताच्या खालायाचिक्रीयाचे लाग्यंश आयुक्ति (पाणारीहा आहेल के आयुक्तिक खालायाच्या स्थानातील वाल्यायत वायायाचे अहाद अक्ता संतीत पाणायाच्या संतीति मोशा ती तुर्वा निवरणायाची स्वतिनात परस्वस्वहार पारसम्बात बेईल. अशा भूणायास्त्रांचा तस्तीत आपली वेबसाइर www.castrol.co.in बरही अपलोड करण्याच्या प्रक्रियंत कंपनी आहे.

अशा सर्व भागधारकांना बाहारे सूचना देण्यात बेत आहे की त्यांनी दि १० ऑगस्ट, २०२३ रोजी या तत्युर्वीपर्यंत कंपनी/जिस्ट्रार बांच्याकडे दि. ३१.९२.२०१६ गेजी संपलेल्या वितीय वर्णकरिता व तत्परचतत्त्वा हि. ६१.१.२,२०१६ गांवा सम्मान्त्या चिताय वर्षणान्त्याः कतस्यव नावान्त्याः कतस्य वर्षणान्त्याः कतस्य वर्षणान्त्याः करित्याः वर्षणान्त्याः वर्षणान्त्यः वर्षणान्यः वर्षणान्त्यः वर्षणान्तिः वर्षणान्तिः वर्षणान्तिः वर्षणान्तिः वर्षणान्तिः वर्षणान्तिः वर्षणान्तिः वर्षणान्यः वर्षणान्तिः वर्षणानिः वर्षणान्तिः वर्षणान्तिः वर्याः वर्षणान्तिः वर्षणानः वर्षणान्तिः वर्षणान्तिः वर्षणान्तिः वर्य

आवश्यापक आध्यमनथाण्ड स्थानावण काला भाग ठला. संबंधित माणावाचाची नींद प्रयाची को. आवर्धनीएकवरे स्थानांतरित अप्रतानित /दायादित: लाभांत व शेआतं तरीत उत्ता रोआकंतरद्रभणवेते सर्व लाग, काडी असन्यात, यावरिता रियानांतरी व्यवेद प्रतिक्रेस पात्रक कम्म आवर्षपढ्याच्याप्तिक स्थानांत्रक पुरत्य दावा करता सेक तर्कतः, भाग्याद्वाची नींद्र व्याची बीं, नियमात्रीत आवर्धनीएए प्राधकाव्याच्छे स्थानांतरित दावारहित लामांचा रकतम व श्रेअसंसंदर्गात कंपनीवियेक्षात कोपताले दावा करता वेषार नाती.

परिवाक क. SEBVHO/MIRSD/MIRSD_RTAMB/P/ CIR/2021/665, dated 03.11.2021 तुसर आ ही काग्दोपरी स्वरूपतील है अर्थ धारक असलेल्या भागधारकांना विनंती करीत आहोत स्वारमध्य राज्य भारत अस्तर वा प्राण्यकान । वनत करात आहार की त्यांनी आरटीपदारे कोणतीती तेया विनती प्रक्रिकेविता आंचा पॅन, नामांचन, चैक च अन्य केवावसी तारणील, आदी सारर केलेता नसत्यास, नादर कावा। आसंदर्शत पाळाबराची प्रक्रिया कंपनीची चेबनाइट https://www.castrol.com/en_in/ridia/hcme/ नमनाइ- mups://www.castrol.com/en_in/india/home/ investors/information-for-shareholders.html वर्ष

कामतीवती स्वरूपातील भागपासक जानलेल्या आग्रामकरूपी भविष्या कार्याच्या स्वरूपाताल भागासस्य असराच्या मृत्यास्थ्याः सीवदुरिटोजच्या विनाजडशका इस्तांतरणाकरिता कृषश कंपनीतील त्यांचे शेक्से डीमटेरियलाइच्ड चसाचेतः

सदा प्रकाणी भागधारकांना काडी प्रस्त असल्यास त्यांनी कंपनीचे रजिस्ट सद्ध प्रकारणी भाष्याक्षका काह्य प्रतः ज्ञासकार काला कम्यान योजहरू म तेषण द्वाराण प्रदः केणित क्ष्मानियामि दिलिक्त, चुनैतः । कैस्ट्रील र्रीट्या लिमिटेट, सेलैनियाम टोबर – बी, प्लटि क. ११-१२, गांवियोजनी, फानानिकारल डिस्ट्रिस्ट, नातकसामाञ्चा, हैरासद , ५०० २१२, टोकर क्री. हा. १८०० ६९१४ ००१, जैल einward तंडाकी Kilnlech.com येथे संपर्क साध्या. कॅस्टॉल इंडिटा लिमिटेड करिता

हेमांगी धार

जिरहा महत्राति निषडणुषा अधिवारि तथा जिरहा उपनिषंधका, सहवारि संस्था, स्तामिति ८२४था, स्वापि बिका प्रार्थिक शिरक रह, लोके स्थात, बीहर प्यार, स्वाप्त केंद्र के.एस. ही. सिक्नीमांगर, आरोप पीन्, मनाव तेड, स्वापिति नि - १९५६१२ स्वापित स्वाप्त - अध्य 500405 50040

राजनी क्रमांक : ०२३५२ २२३५४२/२३४४८८ email:ddr_rig@red.ffmail.com हिण्यों अस्त्रः २२१४: २२१४:(२१४:८८) म. इ. जिर्केश-राम मत्रानेश्वाद्धा-प्रधान ने जीना का जावण विवर्षार्थि भवनमा २०२१:२०२१ महामार्ट्ड स्वरामी संस्था स्थितीची विवर्षाक्षः) शियम 2014 च्या स्ट्रूटी अच्यो ख्राब्दीकी समूदे बेलैस्टा संस्थेना प्रास्त हदार पार्टी ने आतिम मत्त्रद्र यार्टी प्रीवद क्रोण क्रायंक्रण (क्रेम्बर स्वर्धीम स्ट्रम्स समाहदाकरीया)

ब्राम्हण हितवर्धिनी ग्रामिण बिगरशेर्ती सहकारी प्रतसंस्था मर्या, वागेली, लोकमान्य टिकक स्थारक मंत्रि आचार, फॅमिलो माळ, वापोली, ता. प्रापोली, जि. स्लापिरी

琢.	कार्यक्रमाचा उपशिल	दिनांक य वेळ	दीप : १) शासकीय व सारंगनिक सुद्रीचे दिका
1	ज्ञारूप मत्यार सार्वा प्रसिद्ध करणे.	29/05/2023 संकाळी 11.00 भागता	निज्ञानुष्य खामलाज प्रंच राह्येल. २) एविपित समिदार/हरकतसार/आशेषकार को स्थापे राजे/ हरकती/ आशेष केन्द्री स्थलपार नेप्
2	ग्राच्या मरावर जारोबर सबे /शक्ती/ अश्रेष सखल करणेचा जालावधी देळव ठिवाण,	29705/2023 हो 157/36/2023 चेळ सकाळी 11.00 हो 5.00	विलेक्न दिर्गाल, वेठ व टिकामी वासल कर आवस्थक आहे 3) प्रारूप व अंदिम मनदार बाद्य जिल्हा प्रद्ना निष्ठणूक अधिकारी तथु लिल्हा व्यक्तियम
3	ग्राम प्राप्ते / इरक्तां । अक्षेप सवर विद्याः सहकारी विराहमुक अधिकारी ग्रथा विद्याः व्यक्तिकारी ग्रथा विद्याः व्यक्तिकारी स्वारी संद्याः, व्यक्तियां सामि विर्मय रूपेः	19/06/2023 पर्यंत	ञ्हावादी संस्था, स्वाणिती, तालुका घट्ना निकारण्य अधिकाती तथा वसाय्यक निर्धाय स्वाण्येत संस्था, चार्माको, कि. त्यानिय यो स्वाण्येत्वय आणि प्रतिकेता क्षाप्रकार ना स्वाण्या प्रत्या कार्यात्व्याच्या सूचना फाटकाच्या प्रतिक सरम्बात वेहेल. 3) इसकाती द्वाराण करणे व त्यावर निर्धाय
1	अंतिम मनवार चार्च प्रक्षिक करणे.	26/06/2023	 इस्ता दाखल करण व त्यावर निरा करणे कामकाव जिल्हा सहकारी निवडण् अधिकारी तथा जिल्हा उपनिष्ठमक, सहका संस्था त्यागिरी वचि कार्यालवात करणेत वेईल

保持: 26.05/2023 सही/- (डॉ.मोपान प्रिंदे) थळ*ः रत्नागिरी* जिल्हा सहकारी नि

जयंत ॲग्रो - ऑरगॅनिक्स लिमिटेड

३९ मार्च, २०२३ टोजी रूपलेल्या तिमाद्वी आणि वर्षाखाठी लेखापटीक्षित टववंत्र

						(१ राज्यकर)	
×			संपर्देकी हैं नाही		संगतिते. वर		
¥.	रुपशील	\$4.33.4023	39.52.2043	\$9.08.2022	\$4.08.2028	39.03.207	
1:	হুলা বস্থা	96,150,52	35.959.36	25,946,27	Tite Set of	1.00,000,18	
3	सद्य वस्त्रवर्धाताचे निवास नगः/(तारा) (करण्डे, अस्त्राद्यमक अति/तिक अस्त्राद्यस्य वरण्डे	16563	SERSE	2.65 (96	NAME /	10,29198	
ì	जन्म कार्यान् वीनिकानाम् (विद्य) (अञ्चलका अपि कित अञ्चलका वर्जु (बन्द)	22.0003	Specie	3/850/	4,945.79	24,544 0	
¥	कर प्रधान कर को राजी मिश्रक नाव/(रीध) (अस्मावरूप असि विकास समाजान करों, स्वाप)	1,54131	99.65	2.121.59	1,301,90	4,000.75	
4	राज्य वस्त्रवार्षणायी पहुन सारिता वेतार असल तिहार कारणायी गाँची समावित सारी (तिहार) तारावार आणि इतार मोतामां सारा (सारी वहार सारी)	LEMES	164.61	2744 C28	6,294,69	3,621,63	
5	क्रिकेटीरीक विकेटर (समका बाइन्छ)	1,400,00	1,400,00	Monjon	1,902,00	9,900,00	
9	राजी व (पुन्तकृत्योतन प्रक्षीतरो सम्बद्धाः स्टेबंबर इतिकासनी)		-		50,551.50	EXPRANCE.	
40	प्रतिशंकर समार्थ (प्रायम्ब रूप नस्त्यूष्टी) (कोनी कृत्य के ५/- प्रतिष्ठी) विकार ट सम्बद्धार	9.99 9.98	1,9m 1,9m	#472 #472	157-5	91.50 39.50	
(4)	प्रतिकेतिक सम्बद्धी (कारा का नारक्ष्मक) (क्षेत्री पुरुष १९५७ प्रतिकेति) विकेतः उपस्तिकः	¥ 23 2.89	1,90	6.13 6.12	12,07	71.50 51.54	

						(१ सलामध	
Ŧ.	चपशील	Barrense	संबत्तेही हिमाही		चंपहेर्त वर्ष		
T	100000	21.07.3035	\$1.12.3022	31.05.2022	\$1.0\$.207\$	\$1.02.3023	
4	(Agricula)	\$3,220,571	46,337.24	W.woles	4,00,37200	9,48,000,39	
¥	स्टब्स्टब्स्टब्स्टिस में विकास क्या/(वीत) (कार्य) अध्यक्षमा करें / देशका बार्य कर्	7,398.39	18459	3,334.8%	R.c*hok	182,316.35	
	कः पूर्व चारमकीरकी मिलाइ नकः('(तीडा) (अवस्थानक शांत्रि/किस अलामान्य कर्मुक्सा)	1,399.39	istèr	33335	Rothol.	26.329.35	
r	का प्रशासकारकारकारके जिल्हा स्था /(संदा) (अपन प्रतास समि/स्थित स्थापाल वेट्सुस्टार) :	51296	#75.0C	27995.00	5,100,06	1,3000	
	च्या क्षत्रवर्धीयको प्रदूष गर्वत्वपूर्वा क्षत्रक (राज्य सन्दर्भाव के राज्योत सम्बद्धी (च्या क्षत्र) अमे क्षत्र अर्कन्योत्रक समझ (राज्यका)	4,6cent	\$99.\$1	87(86.86	1,346,38	Cours	
1	ट्रॉरिन्ट्री किरकेपीटक (सम्बन्ध प्राप्तक)	9,400,00	1,400.00	1. ten en	9,500,00	1,700,00	
٠	বর্মান (দুর্লানুনার কর্মান কর্মানার বিজ্ঞান্ত (15,326.00	171.105.30	
c (ii)	क्षेत्रिक नाई (आक्षानसङ्क्ष्य) (क्षेत्री एन ८१/ - स्टोर्स) वेरिक कामकेट	9,98 876	442 944	C99 691	95,99	2043 2043	
:00	. विशेषः सम्बद्धं अस्य सम्बन्धन्तः वात्री (दर्भने गुच्च स्थान अपन्य स्थाने विवेक् जनस्वारेट	wie Ste	944 942	2111 299	45,84 95,84	X43 X43	

जगन्त्रदेट जगन्त्रदेट

100

आपल्या भूमीत नवे प्राण फुंकण्याचे काम संसद भवनातून होईल!

उद्घाटन सोहळ्यात नरेंद्र मोदी यांचा आशावाद

सकाळ न्द्रज नेटवर्क

मंत्री दिल्ली, ता. १८ : "भारत जागीतक टोकशाहीचा आघार झाला आहे. भारताची राज्यपटना हा संकरप आहे. त्यांने प्रतिनिधित्व या नव्या आहे. त्याक प्रतिनिक्षय या गव्या संस्थ भवना है।यह आहे. हा मंत्रस्थ पूर्व भव्याचकाडे प्रत्येश भावतीयां नादन रहाने कागाय आहे. ही चा अमुरकाहायां गरब आहे. वाद्मा देशावे असे द्यान सकत होगार आहे. या भूगीर नवे प्राप गुकाचारे नाम गा संस्थ भागायुत होगार यह ."

राष्ट्रपती-उपराष्ट्रपतींच्या संदेशांचे वाचन

छोरन्सम् अस्यक्ष ओम बिर्ख्य यांचेही भावण हमाहे, कार्यक्रमाचे प्रस्ताविक राज्यसमेचे उपसम्भवति हरिचंश सिंह चांची केले. त्यांची राष्ट्रपती ग्रीच्यी मुर्चू उत्परमुख्या अगरीप धनस्य नेपास गरेकाचे राज्य केले. त्यानंतर संबंधने नविभिन्न केले जो केले जो केले उन्हें देशकी उत्पर्ध केले. त्यानंतर संबंधने नविभिन्न केले जो केले जो केले उन्हें देशकी उत्पर्ध प्रथम अग्राचित्र अल्ला रहाकियामा अगृत्यकेलायां निर्मा इक्त जीवीर व ७५ रमयोच्या नण्याने रहेकार्यक्ष पीडायमाच्या स्थाने आले.

आक्न्या ऐतिहासिक सोड्क्याला मार्वा राष्ट्रपतो रामनाथ वर्धेवेर, मार्वा फाप्रधान एव. डी. देवेगोडा, क्षम अन्यस्य स्थानमु होगा हाउँ, "जार्च पाठाना एवं दो, देगोड, अस्म अर्थाना ट्राइटर संहावना वेद भेदी भंदी एकता तेतर. जार्च प्राथम अर्थना होन्द्र स्थान प्राथम होन्द्र स्थान प्राथम होन्द्र स्थान प्राथम होन्द्र स्थान होन्द्र स्थान

हिमांता विश्व सरमा, हरिपानाचे मुख्यांत्री मनोहरत्वर बहुर आमि आहे प्रदेशचे मुख्यमंत्री जनामीहन नेश्री यांच्यासह महासङ्कृत्ये ज्ञामुख्यमंत्री वेजेंद्र फडणवीय, राज्यपाल वेरेंड ५६मध्ये, वन्नपार नमस्त्रीतात गुर्वेरित, नाव्य वाच्यात मिनानुभार सम्त्रीता, गोण सिनानुभार सम्त्रीता, गोण सिनानुभार सम्त्रीता, गोण सिनानुभार क्रांत्रीया होने व्याप्त का आणि नीताल्या। प्रमुख्येला रुज्यात्राम्, प्राप्ति सुराज रूलामार अवित्य होताल, व्याप्त समुच्ये अभ्याप्त स्थाने व्याप्त स्थाने व्याप्त सम्बाधित सम्बाधित व्याप्त सम्बाधित व्याप्त सम्बाधित समिति सम्बाधित समिति समित समिति स

Bailen : 28.04.2024

https://epaper.esakal.com/FlashClient/Show_Story_IPad.aspx?storySrc=aHR0cHM6Ly9lcGFwZXItc2FrYWwtYXBwbGljYXRpb24uczMuYXAtc291dGgt... 1/1